

संरक्षण दलातील शौर्य पदक धारक
आणि माजी सैनिकांच्या विधवांना
मालमत्ता करातून सूट देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक:- संकिर्ण-२०१६/प्र.क्र.५९/नवि-२०
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
दिनांक:- ०५ एप्रिल, २०१६.

वाचा:- शासन अधिसूचना, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र. व्हीपीएम २०१५/प्र.क्र.१४०/
पंरा-४, दिनांक ३१.१२.२०१५.

प्रस्तावना:-

शासन अधिसूचना, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, दिनांक ३१.१२.२०१५ अन्वये संरक्षण दलातील शौर्य पदक किंवा सेवा पदधारक व अशाप्रकारच्या विधवा किंवा अवलंबितांच्या वापरात आणल्या जाणाऱ्या फक्त एकाच निवासी इमारतीस मालमत्ता कर ग्रामीण भागाकरीता माफ करण्यात आला आहे. माजी सैनिकांच्या विविध संघटनांनी मालमत्ता करातून सूट मिळण्याबाबत विनंती केली आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात माजी सैनिकांच्या मालमत्तांवरील कर माफ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १३९ अन्वये बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १२७ अन्वये महानगरपालिका व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम १०५ अन्वये नगरपरिषदा, नगरपंचायती मालमत्ता कराची आकारणी करतात. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात राहणाऱ्या, देशासाठी प्राणाची बाजी लावून, जीवाची पर्वा न करता निःस्वार्थीपणे देशाचे संरक्षण करताना बजाविण्यात आलेल्या उत्कृष्ट कामगिरीकरीता संरक्षण दलातील शौर्य पदक धारकांना आणि माजी सैनिकांच्या विधवांना त्यांच्या नावावर असलेल्या एका मालमत्तेच्या मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अशा कर माफीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तीने जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१६०४०५१८५७४०८९२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षात्कृत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(ज. ना. पाटील)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. विरोधी पक्षनेते, दोन्ही सभागृह, महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई
- २) सर्व सन्माननीय विधानसभा/ विधानपरिषद व संसद सदस्य
- ३) मा. राज्यपाल महोदय यांचे सचिव
- ४) मा. मुख्यमंत्री महोदय यांचे प्रधान सचिव
- ५) सर्व मा. मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- ६) मा. राज्य निवडणूक आयोग यांचे कार्यालय
- ७) मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक
- ८) मा. लोकआयुक्त व उपलोकआयुक्त यांचे कार्यालय
- ९) मुख्यमंत्री महोदय यांचे जनसंपर्क अधिकारी
- १०) राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त
- ११) आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरली, मुंबई
- १२) मुख्याधिकारी, नगरपरिषदा / नगरपंचायत (सर्व)
- १३) नगर विकास विभागातील सर्व कार्यासने
- १४) निवडनस्ती.